

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील  
उपयोजना

२००७-२००८ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय  
अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप "रस्ते व पूल"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.२६/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- ३१ ऑक्टोबर, २००७.

**वाचा :** शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००७/प्र.क्र.२६/का-७,  
दिनांक २ जुलै, २००७.

**शासन निर्णय :** वर नमूद दिनांक २ जुलै, २००७ च्या शासन निर्णयान्वये आदिवासी  
उपयोजनेअंतर्गत "रस्ते व पूल" या उपशिर्षाखालील सन २००७-२००८ च्या जिल्हास्तरीय  
योजनांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचे जिल्हावार वाटप करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील  
पृ.क्र.९ वरील जिल्हा व इतर मार्ग या योजनेच्या राज्यस्तरावरील तरतुदीचे जिल्हानिहाय वाटप  
आता पुढीलप्रमाणे करण्यात येत आहे.

जिल्हयाचे नांव	तरतूद	तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	६०१५४	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	सदर तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.
नाशिक	४२७६९	विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई		
धुळे	१४५६२	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ		
नंदुरबार	५०४८२	--/--		
जळगांव	२६५६			
अहमदनगर	६१४९			
पुणे	५४१६			
बुलढाणा	१४४३			
अकोला	१२९१			

वाशिम	११८३	विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ. --/--
अमरावती	१३००२	
यवतमाळ	१३८८६	
नागपूर	३९४६	
वर्धा	१०४०	
भंडारा	२७३३	
गोंदिया	४३३४	
चंद्रपूर	१००३९	
गडचिरोली	२०४९९	
हिंगोली	२४८३	
नांदेड	४४९८	
<b>एकूण -</b>	<b>२६६०५०</b>	

२. या तरतूदी "मागणी क्रमांक टी : ६, मुख्य लेखाशिर्ष - ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जनजाती क्षेत्र उपयोजना-०४-जिल्हा व इतर मार्ग (००) (०१) राज्य योजना (५०५४ ०४०२)" या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. या तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर संबंधित अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या संगणक संकेतांकावर वितरित करण्यात आल्या आहेत. या तरतूदी कॅश फ्लो नुसार नोव्हेंबर व डिसेंबर, ०७ या दोन महिन्यात प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणे उक्त दिनांक ०२ जुलै, २००७ च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधिन राहून चालू कामांवर खर्च करण्यास मंजूरी आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २००७११०११७०११२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

*वि.स. ठाकूर*  
( वि.स. ठाकूर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधानभवन, मुंबई.  
महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)  
**जिल्हाधिकारी**, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर/पुणे/बुलढाणा/अकोला/  
वाशिम/अमरावती/यवतमाळ/नागपूर/वर्धा/भंडारा/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/हिंगोली/नांदेड.  
**जिल्हाधिकारी व सदस्य सचिव**, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, ठाणे/ रायगड/ नाशिक/ धुळे/  
नंदुरबार/जळगांव/अहमदनगर/पुणे/बुलढाणा/अकोला/वाशिम/अमरावती/यवतमाळ/नागपूर/वर्धा/  
भंडारा/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/हिंगोली/नांदेड.  
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)  
सायुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.  
**जिल्हा कोषागार अधिकारी**, ठाणे/ रायगड/ नाशिक/ धुळे/ नंदुरबार/ जळगांव/ अहमदनगर/ पुणे/  
बुलढाणा/ अकोला/ वाशिम/ अमरावती/ यवतमाळ/ नागपूर/ वर्धा/ भंडारा/ गोंदिया/ चंद्रपूर/  
गडचिरोली/ हिंगोली/नांदेड.  
अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/पुणे/नागपूर/जळगांव/धुळे/नाशिक/अमरावती/  
चंद्रपूर/अहमदनगर/नांदेड/यवतमाळ/अकोला.  
अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर  
अधिक्षक अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई  
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे/नागपूर/मुंबई/औरंगाबाद.  
वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.  
सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.  
कार्यासन अधिकारी का.क्र. २, ५, ६ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (का-७)